



सत्यमेव जयते



महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION

मुख्य कार्यालय

बँक ऑफ इंडिया इमारत, ३ रा मजला, महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा चौक, मुंबई ४००००१ [२२६७ ०२१० /१४८ /२४८,२२६०२२२२ फॅक्स : २२६७३९१५
Bank of India Bldg, 3rd floor, Mahatma Gandhi Road, Hutatma Chowk, Mumbai 400001 [2267 0210 /148 /248, 226022222 Fax : 22673915

माझगांव कार्यालय

विक्रीकर भवन, ९ वा मजला, रुम नंबर ९१५, सरदार बलवंतसिंग दोधी मार्ग, माझगांव, मुंबई ४००२०३ [२३७४२१९१ फॅक्स : २३७८१०६१
Vikrikar Bhavan, 9th floor, Room No.915, Sardar Balvantsing Doshi Marg, Mazgaon, Mumbai 400203 [23742191 Fax : 23781061
ई-मेल sec.mpsc@maharashtra.gov.in, mpscpre@gmail.com वेबसाईट - www.mpsc.gov.in

सहायक (पूर्व) परीक्षा -२०१३

जाहिरात क्रमांक : ४८/२०१३

क्रमांक १४४२(३)(१)/२०१३/तीन

शासनाच्या मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयातील एकूण ८९ पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे सहायक (पूर्व) परीक्षा-२०१३ रविवार दिनांक २९ सप्टेंबर, २०१३ रोजी महाराष्ट्रातील ३५ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरणा-या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. जे उमेदवार अर्जांमध्ये चुकीची माहिती सादर करतील त्यांना या व या पुढील सर्व निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

२. उपलब्ध पदसंख्या

अ.क्र.	पदाचे नाव व एकूण पदसंख्या	अराखीव	अ.जाती व त्यातील बौध्द धर्मातरित	अनुसूचित जमाती	उन्नत व प्रगत गटात न मोडणारे					
					वि. जा. (अ)	भ.ज.(ब)	वि.मा.प्र.	भ.ज.(क)	भ.ज. (ड)	इ.मा.व.
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
१	सहायक (एकूण पदे ८९)	४४	१२	५+१*	१	२	१+३*	२	२*	१६
	महिला	१३	४	१	--	१	--	१	--	५
	खेळाडू	२	१	--	--	--	--	--	--	१
	विकलांग व्यक्ती	एकूण ७ पदे = अंधत्व किंवा क्षीणदृष्टी-२ पदे, श्रवणशक्तीतील दोष-३ पदे, चलनचलन विषयक विकलांगता किंवा मेंदूचा अर्धांगवायू-२ पदे								

टिप :- * अशी खुण केलेली पदे अनुशेषाची आहेत.

२.१ वर नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

२.२ महिला व खेळाडूसाठी आरक्षित असलेली पदे संबंधित वर्गवारीतील भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.

२.३ महिलांसाठी असलेले आरक्षण शासननिर्णय महिला बालविकास व विभाग क्र.८२/२००१/म.से.आ. २०००/प्र. क्र. ४१५/का-२, दिनांक २५ मे, २००१ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहिल.

२.४ खेळाडूंचे आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहिल. खेळाडू वर्गवारीसाठी दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची खेळाडूबाबतची प्रमाणपत्रे, संचालक, क्रिडा व युवक संचालनालय यांच्याकडून प्रमाणित करून ठेवावीत.

२.५ अपंग उमेदवारांची पात्रता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहिल. अपंगासाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.

२.६ अपंग उमेदवारांना गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येईल. तथापि, त्यांनी तसे आयोगास स्वतंत्ररित्या पत्राने कळविणे अनिवार्य आहे.

३. वेतनश्रेणी :- रूपये ९,३००-३४८००(ग्रेड पे-४,३००) अधिक नियमानुसार भत्ते.

४. पात्रतेच्या अटी :-

४.१. भारतीय नागरिकत्व.

४.२. वयोमर्यादा :- दि.१ डिसेंबर, २०१३ रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

४.३. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम :-

४.३.१ महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत.

४.३.२ अपंग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत.

४.३.३. पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत.

४.३.४. सहायक हे पद अराजपत्रित गट-ब संवर्गातील असल्यामुळे सदर पदांसाठी माजी सैनिकांसाठी १५% आरक्षण हे गट-क व गट-ड दर्जाच्या पदाकरिता लागू आहे. त्यामुळे शासनाने सदर पदांसाठी माजी सैनिकांसाठीचे आरक्षण विहित केलेले नाही. माजी सैनिकांच्या आरक्षणसंदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.

४.३.५. माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादा शासकीय आदेशानुसार शिथिलक्षम राहिल.

४.३.६. आणिबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत.

४.३.७. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

४.५ शैक्षणिक अर्हता :-

४.५.१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.

- ४.५.२ पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु सहायक (मुख्य) परीक्षा- २०१३ च्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी सहायक (मुख्य) परीक्षा २०१३ करिता विहित माहिती स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल.
- ४.५.३ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल, अशा पदवीधारकाने सदर अट मुख्य परीक्षेची माहिती स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
- ४.५.४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- ४.५.५. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहिल.
५. प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाईटवरील स्पर्धा परीक्षा अंतर्गत "उमेदवारांना सर्वसाधारण सूचना " तसेच " परीक्षा " या विभागातील " सहायक परीक्षा" मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन व्हावे. आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
६. शुल्क : ७.१ अमागास - २६०/- ७.२ मागासवर्गीय - १३५/-
७. अर्ज करण्याची पद्धत :-
- ७.१ प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- ७.२ पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटद्वारे दिनांक १४ ऑगस्ट, २०१३ ते दि. ३ सप्टेंबर, २०१३ या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहिल.
- ७.३ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ७.४ विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- ७.५ आयोगाने निश्चित केलेले परीक्षा शुल्क खालील पध्दतीने भरता येईल.
- (१) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलना द्वारे (२) नेटबँकिंग (३) डेबिट कार्ड (४) क्रेडिट कार्ड (५) संग्राम केंद्र/सीएससी (नागरिक सेवा केंद्र)
- ७.६ www.mahaonline.gov.in येथे संग्राम केंद्र (ग्रामपंचायतीमध्ये) आणि सीएससीची सूची उपलब्ध आहे
- ७.७ परीक्षा शुल्काचा भरणा करण्याकरिता उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा :-
- (१) शुल्क भरण्याकरिता मुख्य पृष्ठाच्या डाव्या भागावरील माझे खाते या लिंक वर क्लिक करावे.
- (२) "माझे खाते " या लिंक वर क्लिक केल्यानंतर उमेदवाराने अर्ज केलेल्या पदांची यादी शुल्क भरल्याच्या / न भरल्याच्या नोंदीसह दिसेल. ज्या पदासमोर ' Unpaid ' असे लिहिलेले असेल, त्या ठिकाणी 'Pay Now' अशी लिंक उपलब्ध असेल.
- (३) " Pay Now " या लिंक वर क्लिक केल्यानंतर ३ पर्याय उपलब्ध होतील. १. ऑनलाईन पेमेंट २. नागरी सुविधा केंद्र ३. चलानद्वारे
- (४) उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगच्या सहाय्याने ऑनलाईन पेमेंट करू शकतील.
- (५) नागरी सुविधा केंद्र हा पर्याय निवडल्यास, उपलब्ध होणा-या पावतीची प्रत घेऊन नागरी सुविधा केंद्र अथवा संग्राम केंद्रात जाऊन शुक्लाचा भरणा केला जाऊ शकतो. उपरोक्त कार्यवाही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी पूर्ण करणे आवश्यक राहिल.
- (६) उमेदवाराने चलनाद्वारे हा पर्याय निवडल्यास, उपलब्ध होणा-या चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत, बँकेच्या कार्यालयीन वेळेत शुक्लाचा भरणा केला जाऊ शकतो.
- (७) ज्या उमेदवारांना भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे असे उमेदवार अर्ज सादर केल्याच्या दोन तासानंतर अथवा शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणा-या उमेदवारांनी त्यापुढील कामकाजाच्या दिवशी बँकेच्या कार्यालयीन वेळेत परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
- (८) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर - उमेदवाराला परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. त्याकरिता माझे खाते मधील आवश्यक पदाची निवड करावी. त्यानंतर केंद्र निवडा या पर्यायावर क्लिक करावे. सदर पर्यायांतर्गत निवडलेल्या केंद्राची क्षमता दर्शविली जाईल. जर केंद्राच्या क्षमतेइतक्या उमेदवारांचे अर्ज तत्पूर्वी प्राप्त झाले असतील, तर सदर केंद्र उपलब्ध नसून, दुसरे केंद्र निवडावे, असा संदेश प्राप्त होईल. केंद्राची निवड केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक केल्यास केंद्र निवडीची व अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
- (९) जे उमेदवार भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्काचा भरणा करतील, असे उमेदवार शुल्क भरल्याच्या दिनांकाच्या दुस-या दिवशी केंद्र निवडिची प्रक्रिया करू शकतील. जर हा दुसरा दिवस कार्यालयीन सुट्टी अथवा रविवारचा असेल तर उमेदवार सदर कार्यावाही त्यानंतर लगेच येणा-या पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी करू शकतील.
- ७.८ प्रस्तुत परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर उमेदवारास प्रवेशप्रमाणपत्र त्याच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत उमेदवाराने परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
८. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
९. प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी माहिती स्वीकारण्याची पध्दत आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाईटवरील स्पर्धा परीक्षेअंतर्गत उमेदवारांना सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक परीक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. सदर जाहिरात आयोगाच्या www.mpsc.gov.in व www.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
१०. विहित पध्दतीने अर्ज सादर करून शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक दि. ३ सप्टेंबर, २०१३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेबलिक बंद होईल.
११. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक दिनांक दि. ४ सप्टेंबर, २०१३ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे बंधनकारक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
१२. सहायक (पूर्व) तसेच (मुख्य) परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई.

दिनांक : दि.१४ ऑगस्ट, २०१३

मा. पा. जाधव

अवर सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात, तसेच, शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन, अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.